

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD. OFF.: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B,
YERAWADA, PUNE-411 006

PHONE NO. : 8956616160

EMAIL: info@rkforge.in

WEBSITE: www.rkforge.in



RFL/SEC/2022-23/25

May 13, 2022

BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 513369

Dear Sir / Madam,

Sub : Copy of Advertisement published in Newspaper –Audited Financial Results

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed copies of the advertisement published in **Financial Express and Loksatta** newspaper(s) on **May 13, 2022** for Extract of Statement of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended **March 31, 2022**, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 11, 2022.

Kindly take the same on your record.

Thanking you,


Yours faithfully,

For **RAJKUMAR FORGE LIMITED**

Satish Kadrolli
Company Secretary & Compliance Officer

M. No.: A 43677

Encl : As above





L.B.S. Road Branch, Riddhi-Siddhi Apartment, 120 A+B, T.P. 545, Singhad road, Pune 411030, India, Phone 91-20-24308336 / 24308337 Web : www.bankofbaroda.com, Email : lalbah@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 29.09.2021 calling upon the Borrower M/s. Shree Group prop. Sonal Gajanan Patil and guarantor Mr. Gajanan Balkrishna Morkhade to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,33,56,010.41 + accrued interest + interest thereon + other charges (Rupees one crore thirty three lacs fifty six thousand ten rupees and forty one paise only + accrued interest + interest thereon + other charges) against Working capital Term Loan and Rs. 24,62,492.12 + accrued interest + interest thereon + other charges (Rupees twenty four lacs sixty two thousand four hundred ninety two rupees twelve paise only + accrued interest + interest thereon + other charges) against BGECLS TERM LOAN and Rs.1,94,485.88 + accrued interest + interest thereon + other charges (Rupees One lacs ninety four thousand four hundred eighty five rupees eighty eight paise only + accrued interest + interest thereon + other charges) against term loan within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 11.05.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount Rs. 1,60,12,988.41 + accrued interest + interest thereon + other charges (Rupees One crore sixty lacs twelve thousand nine hundred eighty eight rupees forty one paise only + accrued interest + interest thereon + other charges).

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem The secured assets.

Date : 11.05.2022
Place : Pune

Authorised Officer
Bank of Baroda



REGIONAL OFFICE, MUMBAI VASHI:
 2nd Floor, Coral Square, In Front of Suraj Water Park, Ghodbunder Road, Thane (W)-400 615.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
 Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (e-CB & e-AB) (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price & the Earnest Money Deposit are also mentioned hereunder.

Date & Time of E-Auction: 17.06.2022 at 11.00 A. M.
 * Branch Name & Address :- * Kharghar branch (e-Corp Bank), Om Sai, Shop No. 711, 23/C Sector 7, Service Road, Kharghar (W), Navi Mumbai-401 210. * Branch Head : Ms. Sonika Saxena. * Contact No. 88720 12223.

Name of the borrower & Guarantor/s :-
 Mr. Manoj Bhanu Dawkhare
 Mrs. Megha Manoj Dawkhare (Co-Applient)
Amount Due :- ₹ 43,95,685/- + further interest, cost & expenses.

Property No. 1 :- Property situated at Flat No. 305, Marvel Nandan CHSL, Plot No. 86, Sec-22 Kamohle, Navi Mumbai-410 209. (Built up area : 866.00 Sq. Ft. (Under Symbolic Possession))
 * Reserve Price :- ₹ 79,40,000/- * Earnest money to be deposited :- ₹ 79,40,000/- (10% of R.P.)

Property No. 2 :- Flat No. 1203, The Legend CHS, Plot No. 37 & 38, Sector 19, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410210 (Built Up Area : 1309 Sq. Ft.). (Under Symbolic Possession)
 * Reserve Price :- ₹ 15,36,325/- * Earnest money to be deposited :- ₹ 15,36,325/- (10% of R.P.)

Property No. 3 :- Flat No. 102, Plot No. 39, Sector 19, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410210 (Built Up Area : 1309 Sq. Ft.). (Under Symbolic Possession)
 * Reserve Price :- ₹ 58,08,000/- * Earnest money to be deposited :- ₹ 58,08,000/- (10% of R.P.)

Property No. 4 :- Flat No. 4136, 2nd Flr, Bldg. No.139, Kannanwar Ngr 2, Shram Seva CHSL, Vikhroli (E), Mumbai-400 038, admn. Built up area 260 Sq. Ft. & Carpet area 226 Sq. Ft. (Under Symbolic Possession)
 * Reserve Price :- ₹ 40,30,000/- * Earnest money to be deposited :- ₹ 40,30,000/- (10% of R.P.)

Property No. 5 :- Flat No. 102, Plot No. 39, Sector 19, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410210 (Built Up Area : 1309 Sq. Ft.). (Under Symbolic Possession)
 * Reserve Price :- ₹ 58,08,000/- * Earnest money to be deposited :- ₹ 58,08,000/- (10% of R.P.)

For Registration and Login & Bidding Rules visit
<https://www.mstccommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp>

Date : 13.05.2022
Place : Thane

Authorised Officer, Union Bank of India

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 This is to inform the General Public that following share certificate of Ganware Hi-Tech Films Limited having its Registered Office at NAIGAON, POST, WALUJ AURANGABAD MH 431133 IN registered in the name of the following Shareholder/s have been lost by them...

SR No	Name & Folio Number	Share Certificate No	Distinctive No From To	No of Shares
1	Ek Nath N Erandole	51138	4513551 to 4513575	25
	00E00718	158346	8478503 to 8478552	50
		199237	9519158 to 9519182	25

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in share certificates. Any way with the above Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place : Mumbai
Date : 13/05/2022

Ek Nath Namdeo Erandole
Name of Legal Claimant.

NV PROJECTS PRIVATE LIMITED

Registered Office: Ground/1st Floor, Prim Sagar CHSL, Sahana Enclave, Plot 333/334, 21st Road, Bandra (W), Mumbai 400050
 Email id: nktvs_shivhare@x-officeparks.com | Website: www.x-officeparks.com
 CIN: U70200MH2007PTC167590 | Contact No.: +91-9699013191

Financial Results for the quarter ended September 30, 2021

Sr No	Particulars	(Rs. in Lakhs)	
		Quarter ended September 30, 2021	Financial year ended March 31, 2021
1	Total Income from Operations	2,125.92	9,272.88
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	111.79	818.53
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	111.79	818.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(20.75)	(316.17)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(20.75)	(316.17)
6	Paid up Equity Share Capital	500	500
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	(24,422.11)	(24,362.21)
8	Securities Premium Account	5,049.99	5,049.99
9	Net worth	(17,111.60)	(17,051.70)
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	61,585.63	61,956.58
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-
12	Debt Equity Ratio	(3.60)	(3.63)
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		
	1. Basic:	(0.10)	(1.56)
	2. Diluted:	(0.10)	(1.56)
14	Capital Redemption Reserve	-	-
15	Debtenture Redemption Reserve	-	-
16	Debt Service Coverage Ratio	1.06	1.06
17	Interest Service Coverage Ratio	1.20	1.16

Notes:
 a) The aforesaid results are approved by the Board of Directors at its meeting held on May 11, 2022.
 b) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange for the quarter ended September 30, 2021 under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarter financial results is available on the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited <https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/3c6012ac-f8f1-4ef9-9183-39d6cf605384.pdf> and the listed entity <https://x-officeparks.com/vefiled-it-parkfinancial-documents/>
 c) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on <https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/3c6012ac-f8f1-4ef9-9183-39d6cf605384.pdf>.

Date : May 12, 2022
Place : New Delhi

move ahead with
EXPRESS
Careers
Every Monday & Thursday in
The Indian EXPRESS & LOKSATA
For Advtg. details contact: 67241000

CLASSIFIEDS
BUSINESS

LOANS
FOR FUNDING AGAINST LISTED SHARES

naz@vfscapital.com
www.vfscapital.com
 0070691857-104-1

"IMPORTANT"
 Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

AAVAS FINANCIERS LIMITED
 (Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLC034297)
 Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

AUCTION NOTICE

Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "Au HOUSING FINANCE LIMITED") Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis. The details of the cases are as under.

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagors	Dues As on	Date & Amount of 13(2) Demand Notice	Date of Possession	Description of Property	Reserve Price For Property	Earnest Money For Property	Date & Time of Auction	Place of Tender Submission, Tender Open & Auction at Aavas Financiers Ltd.
Ram Mohan Masalkar, Mrs. Asha Ram Masalkar Guarantor : Mr. Tulisram Mohan Dhanwat (A/C No) LNAHD02216-170033395	Rs. 1,570,845.41/- Dues as on 11 May 22	6 Jan 20 Rs.932030 41/- Jan 20	29- Dec- 21	Survey No. 500/1, Plot No. 11, Kedgaon, Ahmednagar Municipal Corporation, Sub-District & District Ahmednagar, Maharashtra. Admeasuring 180.00 Sq. Mtrs. (Paiki East Plot Admeasuring 50.00 Sq. Mtrs. and built up area 27.24 Sq. Mtrs.)	Rs. 594480/-	Rs. 59448/-	11:00AM To 1-PM On 11- Jun-22	Office No-8, 1st Floor, Amardeep Complex, Above Laptop Bazaar, Sarjepura, Ahmednagar-414001, Maharashtra-India

Terms & Conditions: 1). The person, taking part in the tender, will have to deposit his offer in the tender form provided by the AFL which is to be collected from the above branch offices during working hours of any working day, super scribing "Tender Offer for name of the property" on the sealed envelope along with the Cheque/DD/pay order of 10% of the Reserve Price as Earnest Money Deposit (EMD) in favour of AAVAS FINANCIERS LIMITED payable at Jaipur on/before time of auction during office hours at the above mentioned offices. The sealed envelopes will be opened in the presence of the available interested parties at above mentioned office of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "Au HOUSING FINANCE LIMITED") The inter-se bidding, if necessary will also take place among the available bidders. The EMD is refundable if the bid is not successful. 2). The successful bidder will deposit 25% of the bidding amount adjusting the EMD amount as initial deposit immediately or within 24hrs after the fall of the hammer towards the purchase of the asset. The successful bidder failing to deposit the said 25% towards initial payment, the entire EMD deposited with the balance amount of the sale price will have to be deposited within 15 days after the confirmation of the sale by the secured creditor; otherwise his initial payment deposited amount will be forfeited. 3). The authorised officer has absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale process without assigning any reason therefor. If the date of tender depositing or the date of tender opening is declared as holiday by Government, then the auction will be held on next working day. 4). For inspection and interested parties who want to know about the procedure of tender may contact AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "Au HOUSING FINANCE LIMITED") 201, 202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur-302020 or Sadiq Ali Siddiqui-70734 70482 or respective branch during office hours. Note: This is also a 35/30 days notice under Rule 91(1)(6) to the Borrowers/Guarantors/Mortgagors of the above said loan accounts about tender inter se bidding sale on the above mentioned date. The property will be sold, if their out standing dues are not repaid in full.
Place : Jaipur **Date : 13-05-2022**

Authorised Officer Aavas Financiers Limited

RattanIndia Power Limited
 Extract from the Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2022 (Rs. Crore)

Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	823.23	804.79	862.13	3,259.52
2	Net (loss)/ profit for the period (before tax and exceptional items)	(306.39)	(386.69)	39.29	(1,543.72)
3	Net (loss)/ profit for the period before tax (after exceptional items)	(306.39)	(386.69)	39.29	(1,981.45)
4	Net (Loss)/ profit for the period after tax (after exceptional items)	(306.39)	(386.69)	39.28	(1,981.45)
5	Total comprehensive (loss)/ income for the period (Comprising (loss)/ income for the period after tax and other comprehensive income (net of tax))	(306.07)	(386.69)	39.33	(1,982.01)
6	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 per Equity Share)	5,370.11	5,370.11	5,370.11	5,370.11
7	Other Equity as shown in the audited balance sheet	-	-	-	(8,031.91)
8	Earnings Per Share before extraordinary items (Face Value of Rs. 10 per Equity Share)				
	a) Basic (Rs.)	(0.57)*	(0.72)*	0.08*	(3.69)
	b) Diluted (Rs.)	(0.57)*	(0.72)*	0.08*	(3.69)

Notes:
 (a) Additional information on standalone financial results is as follows:

Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	823.23	804.79	862.13	3,259.52
2	Net profit for the period before tax	137.29	104.44	63.03	348.13
3	Net profit for the period after tax	137.29	104.44	63.03	348.13
4	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income (net of tax))	137.64	104.44	62.62	347.54

(b) The above is an extract of the audited financial results for the quarter and year ended 31 March 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the company's website www.rattanindiapower.com and on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.
 (c) The Auditors in their Audit Report on the consolidated financial statement for the quarter and year ended 31 March 2022 have brought out as below:
 Sinar Thermal Power Limited (STPL), a wholly-owned subsidiary company, is yet to commence operations and has incurred a net loss amounting to Rs. 497.00 crores and Rs. 2,419.19 crore during the quarter and year ended 31 March 2022 respectively. Further, STPL's accumulated losses as at 31 March 2022 amounted to Rs. 9,595.60 crores and its current liabilities exceed its current assets by Rs. 10,357.89 crores as of that date. STPL has also defaulted in repayment of borrowings from banks, including interest, aggregating to Rs. 9,204.52 crores up till 31 March 2022. These conditions along with other matters including termination of Letter of Intent (LOI) by Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (MSEDCL) in respect of LOI earlier issued by MSEDCL to enter into a purchase power agreement with STPL and withdrawal of the petition filed before Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC) by STPL, as set forth in such note, indicate the existence of material uncertainty that may cast significant doubt about the STPL's ability to continue as a going concern. The management is of the view that going concern basis of accounting for STPL is appropriate owing to the mitigating factors mentioned in the aforesaid note and that no adjustments are necessary to the carrying value of the assets, including property plant and equipment, Capital-work-in-progress of STPL aggregating to Rs 7,757.98 crores as at 31 March 2022. However, in the absence of sufficient evidence for the aforesaid assessment performed by the management including the uncertainty over the outcome of ongoing discussions with the lenders to secure firm and unconditional commitment for providing working capital loans /bank guarantees required for executing the PPA, we are unable to obtain sufficient appropriate evidence to comment on the appropriateness of going concern assessment of STPL by the management or adjustments, if any, that may further be required to be made to the carrying value of the assets, including property plant and equipment of STPL as at 31 March 2022 and the consequential impact thereof on the accompanying Statement.
 (d) The Auditors in their Audit Report on the standalone financial statement for the quarter and year ended 31 March 2022 have brought out as below:
 The Company has a non-current investment of Rs. 1,211.82 crore (net of impairment provision of Rs. 1,814.40 crore) [Previous Year - Rs. 1,211.82 crore (net of impairment provision of Rs. 1,814.40 crore)] and inter corporate deposits (classified under current assets) of Rs. 26.05 crore [Previous Year - Rs. 26.05 crore] recoverable from Sinar Thermal Power Limited (formerly RattanIndia Nasik Power Limited) (STPL), a wholly owned subsidiary of the Company, as at 31 March 2022. The subsidiary company has incurred losses since its inception and is yet to commence operations. The accumulated losses in the subsidiary company amount to Rs. 9,595.60 crore as at 31 March 2022, and the management of the subsidiary company has determined that a material uncertainty exists as at 31 March 2022, that may cast significant doubt about the subsidiary company's ability to continue as a going concern. The management of the Company, based on an internal estimate, has recorded an impairment of Rs. 1,814.40 crore against carrying value of investment in STPL in earlier years. In the absence of adequate and appropriate evidence for such impairment assessment performed by the management and to support the appropriateness of the going concern assumption, we are unable to obtain sufficient appropriate audit evidence to comment on adjustments, if any, that may further be required to be made to the carrying value of the above mentioned non-current investment of Rs 1,211.82 crore and inter corporate deposits of Rs. 26.05 crore as at 31 March 2022 and the consequential impact thereof on the accompanying Statement.

Registered Office : A-49, Ground Floor, Road No. 4, Mahalipalpur, New Delhi - 110037
CIN: L40192DL2007PLC169982

For and on behalf of the Board of Directors
RattanIndia Power Limited

Place: Mumbai
Date : 12 May 2022

Vibhav Agarwal
Managing Director

Gujarat State Petronet Limited
 Corporate Identity Number : L40200GJ1998SG035188
 Regd Office : GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382 010 Tel: +91-79-66701001 Fax: +91-79-23236477
 Website: www.gujpetronet.com Email: investors.gspil@gspc.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2022

Sr. No	Particulars	Standalone Results			Consolidated Results		
		Quarter ended 31.03.2022 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations(net)	43,952.45	2,12,452.17	47,112.98	5,11,726.78	18,42,755.39	3,85,249.35
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	25,977.65	1,27,482.53	28,325.25	85,851.96	2,91,443.73	77,831.38
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and Share of profit/loss) of joint venture and associates accounted for using the equity method (net of tax)	25,977.65	1,27,482.53	28,325.25	82,581.88	2,95,658.94	74,039.31
4	Net Profit/(Loss) for the period after tax and Exceptional items before discontinued operations	20,204.50	97,905.00	20,791.20	63,951.07	2,23,101.36	57,750.58
5	Net Profit/(Loss) for the period after tax from Discontinued Operations	-	3,069.77	(165.66)	-	-	-
6	Net Profit/(Loss) for the period after tax from Continuing and Discontinued Operations	20,204.50	1,00,974.77	20,625.55	63,951.07	2,23,101.36	57,750.58
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income (after tax))	20,356.06	1,01,075.26	21,755.99	64,288.58	2,23,476.38	59,200.01
8	Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	56,421.14	56,421.14	56,421.14	56,421.14	56,421.14	56,421.14
9	Reserves(excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet)	-	7,87,869.97	-	-	7,35,453.17	-
10	Earnings per share(EPS) for the Period from Continuing and Discontinued Operations						
	a) Basic EPS (Rs.)	3.58	17.90	3.66	7.73	29.04	7.3

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

क्षेत्रीय कार्यालय : शॉप नं. २०१ व २०२, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परीहार चौकाजवळ, ऑंध, पुणे-४११००७

स्थावर मालमत्ताच्या विक्रीकरिता विक्री सूचना

ई-ऑक्शन विक्री सूचना मेगा ई-ऑक्शन

सिक्विटिदायग्रेशन अॅण्ड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विटिटी इन्टरेस्ट अॅक्ट, २००२, त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्विटिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) रुलस, २००२ मधील रूल ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्ताच्या विक्रीसाठी ई-ऑक्शन विक्री सूचना

यानुसार सर्वसाधारण जनतेस आणि विशेषतः कर्जदारांस आणि जमीनदारांस सूचना देण्यात येते की, पुढे नमूद करण्यात आलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण/ताब्यात असून, यूनियन बँक ऑफ इंडिया, (सुरक्षित धनको) यांचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा विधायक/प्रत्यक्ष ताबा (जसे लागू असेल त्याप्रमाणे) घेतला असून सदर मालमत्तांची "जसे आहे, जेथे आहे", "जे आहे, जसे आहे" आणि "तेथे जे आहे" तत्वावर खाली नमूद केलेल्या परिशिष्टानुसार विक्री करण्यात येणार आहे-

अ.क्र.	खातेधारकाचे नाव	मालमत्ताचा तपशील	राखीव किंमत व बयाणा रक्कम	एनपीएच्या तारखेअखेर येणे रक्कम आणि त्यावरील व्याज	शाखा प्रमुख यांचा संपर्क तपशील आणि खात्याचा तपशील
१	मे. रेनो फार्म फ्रेश प्रॉडक्ट्स (भागीदार : १) शांताराम महादू देशमुख, २) श्रीकांत शांताराम देशमुख	सौ. समुगा शांताराम देशमुख यांच्या मालकीच्या पुढील मालमत्ता सर्वसामाईक भाग-गट नं. १७१६, क्षेत्रफळ ०.१७ आर ज्याचे मूल्यांकन ०.३४ पैसे आहे तेथील बिल्डिंग/शेड सहीत, शेळपिळगाव, ता. खेड, जि. पुणे-४१०५०१ येथे. क्षेत्रफळ ३१२० चौ. फू.	राखीव किंमत : रु. ४३,००,०००/- बयाणा : ४,३०,०००/-	रु. २०,००,७२३.२३/-	खाते क्र. ४४६४०१९८००५००० आयएफएसी कोड : UBIN०५४४६४७, शेळपिळगाव शाखा, (नाग, अमिन्पूर, मो. नं. ८६०९९५००२२)

* ई-ऑक्शनची तारीख : दि. १७/०६/२०२२, स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान. बयाणा रक्कम सादर करावयाची अंतिम तारीख : ई-ऑक्शन सुरू होण्यापूर्वी बयाणा रक्कम फक्त एम्प्लोयीसिटी द्वारे भरणे आवश्यक आहे. जर काही बोजा असेल तर - माहिती नाही.

* इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१, सेक्शन १९४-आयए अंतर्गत रु. ५०.०० लाख किंवा त्यापेक्षा जास्त जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर १% प्रमाणे टीडीएस भरण्याची यशस्वी प्रस्तावकाची जबाबदारी असेल. यशस्वी प्रस्तावक किंवा खरेदीदारांनी विक्री किंमतीच्या १% टीडीएस इन्कम टॅक्स विभागाचा फॉर्म नं. १६-बी, ज्यामध्ये विक्रीकरिताचा PAN नं. असेल, तो भरून इन्कम टॅक्स विभागाकडे दाखल करावा व टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती बँकेकडे सादर करावी. खरेदीदारांनी सर्व स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि इतर सर्व वैधानिक देणी भरणे बंधनकारक आहे. विक्री प्रक्रियेसाठी जारी करण्यात आलेल्या कामगपरांसाठीची नोंदणी रक्कम आणि मुद्रांक शुल्क हे सर्व खरेदीदारांनी भरावयाचे आहे.

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती पाहण्यासाठी कृपया यूनियन बँक ऑफ इंडिया, सुरक्षित धनकोच्या वेबसाईटवरील लिंक व्हाजेच <https://www.unionbankofindia.co.in/english/TenderViewAllAuction.aspx>, www.unionbankofindia.co.in, <https://ibapi.in> वर संपर्क साधू शकतात. ई-ऑक्शन विक्री प्रक्रिया फक्त एम्प्लोयीसिटी मार्फत करण्यात येईल.

दिनांक : ११/०५/२०२२ स्थळ : पुणे

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006

Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: <https://rkforge.in>

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(Rs. in Lakh except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended (31.03.2022)	Quarter ended (31.03.2021)	Year ended (31.03.2022)	Year ended (31.03.2021)
1	Total income from operations (net)	2,372.72	969.61	6,812.97	4,061.84
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	189.84	84.18	536.19	439.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	189.84	84.18	536.19	439.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	141.59	69.09	375.63	358.14
5	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	150.14	59.24	376.67	348.29
6	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	2,263.92	1,891.34
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)				
	Basic:	1.29	0.63	3.43	3.27
	Diluted:	1.29	0.63	3.43	3.27

Notes:-

1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://rkforge.in/>).

2 The above financial results for the quarter and year ended March 31, 2022 have been subjected to the Statutory Audit by the Statutory Auditor of the Company and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 11, 2022.

For Rajkumar Forge Limited

sd/-

Nitin Rajore

Whole Time Director (DIN : 01802633)

Date : 11/05/2022

Place : Pune

P POONAWALLA FINCORP

POONAWALLA FINCORP LIMITED
(Formerly MAGMA FINCORP LIMITED)

Extract of Statement of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2022

(₹ in lacs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31 March 2022	31 March 2021	31 March 2022	31 March 2021
	Refer Note 4	Refer Note 4	(Audited)	(Audited)
1 Total income from operations	52,946.11	58,714.15	2,04,102.94	2,35,247.75
2 Profit/(loss) before tax	15,372.85	(86,358.20)	49,167.41	(74,876.86)
3 Profit/(loss) for the period	11,889.15	(64,772.04)	37,541.00	(55,896.44)
4 Total comprehensive income for the period	11,996.35	(66,454.69)	38,452.28	(55,838.59)
5 Paid-up equity share capital (Face value of ₹ 2/- each)	15,298.47	5,392.33	15,298.47	5,392.33
6 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	5,90,296.84	2,14,038.11	5,90,296.84	2,14,038.11
7 Earnings per share (not annualised)				
(a) Basic (in ₹)	1.55	(24.03)	5.23	(20.74)
(b) Diluted (in ₹)	1.53	(24.03)	5.17	(20.74)

Notes :

1) Audited Standalone Financial Results of Poonawalla Fincorp Limited (Formerly Magma Fincorp Limited):

(₹ in lacs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31 March 2022	31 March 2021	31 March 2022	31 March 2021
	Refer Note 4	Refer Note 4	(Audited)	(Audited)
1 Total income from operations	39,829.82	44,629.72	1,56,707.93	1,87,685.10
2 Profit/(loss) before tax	11,654.10	(83,517.59)	38,456.90	(77,265.03)
3 Profit/(loss) for the period	8,912.83	(62,591.47)	29,319.99	(57,836.08)
4 Total comprehensive income for the period	8,468.54	(62,459.52)	29,483.53	(57,541.92)
5 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	5,56,152.28	1,88,814.08	5,56,152.28	1,88,814.08

2) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. Any application guidance/clarifications/directions issued by the Reserve Bank of India or other regulators are implemented as and when they are issued/applicable.

3) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.poonawallafincorp.com).

4) The figures for the quarter ended 31 March 2022 and 31 March 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date unaudited figures upto the end of the third quarter, which were subject to limited review by the statutory auditors.

By order of the Board
For Poonawalla Fincorp Limited
(Formerly Magma Fincorp Limited)

Abhay Bhutada

Managing Director

DIN No. : 03330542

CIN : L51504PN1978PLC209007

Registered Office : 601, 6th Floor, Zero One IT Park, Survey No. 79/1, Ghorpadi Mundhwa Road, Pune-411 036, Maharashtra

Phone : +91 202 6780690, E-mail: info@poonawallafincorp.com; Website : www.poonawallafincorp.com

- पुणे महानगरपालिका -

निविदा प्रक्रिया कक्ष पथ विभाग

- निविदा जाहिरात - नवीन कामे -

विक्री कालावधी :- दिनांक १३/०५/२०२२ सकाळी ९.०० ते दिनांक २६/०५/२०२२ दुपारी २.३० पर्यंत

स्वीकृती कालावधी :- दिनांक १३/०५/२०२२ सकाळी ९.०० ते दिनांक २६/०५/२०२२ दुपारी २.३० पर्यंत

तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया :- दिनांक ३०/०५/२०२२ दुपारी ३.०० वा. (शक्य झाल्यास)

निविदा क्रमांक	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत रक्कम रु.	अंदाजित पूर्वगणित रक्कम रु.	बयाणा रक्कम रु. (EMD)	कामाची मुदत	निविदा विषयक जबाबदार व्यक्तीचे नाव व दृष्टवनी क्रमांक
PMC/ROAD/2022/20	पथ विभाग	आळंदी रस्ता दुधाजक दुरुस्ती व पेंटिंग, पेडेस्टीयन क्रॉसिंग, थर्मोप्लास्टिक पेंट, साईन बोर्ड, कब्र स्टोन दुरुस्ती व पेंटिंग तसेच रस्ते देखभाल दुरुस्ती विषयक व तदनुषंगिक कामे करणे.	1,359.00	35,18,290.75	40,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/21	पथ विभाग	509 चौक ते विश्रंतवाडी, टिगरेनगर रस्ता सायकल ट्रॅक विकसीत करणे.	6,079.00	87,06,261.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/22	पथ विभाग	आळंदी रोड बीआरटी लेन ची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे	6,079.00	57,17,089.60	65,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/23	पथ विभाग	शिवाजीनगर-पोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, आरसीसी चेंबर्स करणे, क्षेत्रीय कार्यालय निहाय मोबाईल मॅटेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे व तदनुषंगिक इतर कामे करणे.	6,079.00	88,10,512.70	1,00,000.00	12 महिने	श्री.मापारी पवन 9689937454
PMC/ROAD/2022/24	पथ विभाग	औंध-बागेर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, आरसीसी चेंबर्स करणे, क्षेत्रीय कार्यालय निहाय मोबाईल मॅटेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे व तदनुषंगिक इतर कामे करणे.	6,079.00	88,10,419.50	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सितल जोशी 9527461890
PMC/ROAD/2022/25	पथ विभाग	औंध-बागेर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात बागेर, बालेवाडी येथील रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.	6,079.00	87,84,691.20	1,00,000.00	12 महिने	श्री.चावुकस्वार संपी 7020500209
PMC/ROAD/2022/26	पथ विभाग	औंध-बागेर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात औंध, बोपोडी, पाषाण येथील रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.	6,079.00	87,85,121.20	1,00,000.00	12 महिने	श्री.गवळी चंद्रकांत 8308841505
PMC/ROAD/2022/27	पथ विभाग	पुणे मनपाच्या वेरवडा बॅच मिक्स प्लान्ट मार्फत रस्ते डांबरीकरण करणे व इतर दुरुस्ती विषयक कामांकरिता विविध प्रकारची खडीचा पुरवठा करणे.	6,079.00	95,23,596.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/28	पथ विभाग	पुणे मनपाच्या बॅच मिक्स प्लान्ट मार्फत कार्यकारी अभियंता (पथ) क्रमांक 1 व 2 यांच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांवर रिसर्पेसिंगची कामे करणे व इतर तद. कामे करणे.	6,079.00	98,46,505.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/29	पथ विभाग	पुणे मनपाच्या बॅच मिक्स प्लान्ट मार्फत कार्यकारी अभियंता (पथ) क्रमांक 3 व 4 यांच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांवर रिसर्पेसिंगची कामे करणे व इतर तद. कामे करणे.	6,079.00	98,46,505.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/30	पथ विभाग	पुणे मनपाच्या बॅच मिक्स प्लान्ट मार्फत कार्यकारी अभियंता (पथ) क्रमांक 5 व 6 यांच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांवर रिसर्पेसिंगची कामे करणे व इतर तद. कामे करणे.	6,079.00	98,46,505.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/31	पथ विभाग	पुणे मनपाच्या बॅच मिक्स प्लान्ट मार्फत कार्यकारी अभियंता (पथ) क्रमांक-7 यांच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांवर रिसर्पेसिंगची कामे करणे व इतर तद. कामे करणे.	6,079.00	98,46,505.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/32	पथ विभाग	पुणे मनपाच्या बॅच मिक्स प्लान्ट मार्फत ताब्यात आलेल्या गावांमधील रस्त्यांवर आवश्यकतेनुसार रिसर्पेसिंगची कामे करणे व इतर तद. कामे करणे.	6,079.00	98,46,505.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/33	पथ विभाग	नगररोड-वडगांव रोी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(विमाननगर, वीआयपी रस्ता, मुख्य नगर रस्ता, वडगांव रोी, कल्याणी नगर, जुना मुंबवा रस्ता इ. परिसरातील)	6,079.00	87,92,007.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/34	पथ विभाग	वेरवडा-कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(वेरवडा, गोलफ क्लब चौक, डांब्याबाहेर ऑबेडकर चौक, सादल्याबा दर्गा, पर्ण कुटी चौक, गुंजन चौक इ. परिसरातील)	1,359.00	43,93,995.00	50,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/35	पथ विभाग	वेरवडा-कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(कळस, धानोरी, विश्रंतवाडी, गणेशनगर, बोपखेड इ. परिसरातील)	6,079.00	87,92,007.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/36	पथ विभाग	वेरवडा-कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(नागपूर चाळ, टिगरेनगर, ५०९ चौक, आळंदी रस्ता, फुलेनगर आर टी ओ इ. परिसरातील)	6,079.00	87,92,007.00	1,00,000.00	12 महिने	श्रीमती सपना सहारे 9689931064
PMC/ROAD/2022/37	पथ विभाग	वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(एरंडवणा, हॅपी कॉलनी, कर्वेनगर)	6,079.00	88,10,527.75	1,00,000.00	12 महिने	श्री.सोमण महेश 96899303517
PMC/ROAD/2022/38	पथ विभाग	वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(वारजे-माळवाडी, कर्वेनगर)	6,079.00	88,10,527.75	1,00,000.00	12 महिने	श्री.सोमण महेश 96899303517
PMC/ROAD/2022/39	पथ विभाग	कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे. (भूसारी कॉलनी, परमहंसनगर, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरुड, बावधन)	6,079.00	61,67,046.00	70,000.00	12 महिने	श्रीमती बान्ने प्रियंका 9975743116
PMC/ROAD/2022/40	पथ विभाग	कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(गुजरात कॉलनी, डहाणूकर कॉलनी, आयडीयल कॉलनी, मयूर कॉलनी परिसर)	6,079.00	61,67,045.68	70,000.00	12 महिने	श्रीमती लंघी संगिता 9689931682
PMC/ROAD/2022/41	पथ विभाग	नगररोड-वडगांव रोी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांवर पाणीपुरवठा वाहिनी/ मल-निसारण वाहिनी/ गॅस वाहिनी/ वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे हिन्टनेटमेंट करणे तसेच इतर तद. कामे करणे.(नव्याने समाविष्ट गावातील लोहगाव, वाघोली इ. परिसरातील)	6,079.00	65,77,667.00	75,000.00	12 महिने	श्री.कोतवाल प्रकाश 9850920714
PMC/ROAD/2022/42	पथ विभाग	कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, आरसीसी चेंबर्स करणे, क्षेत्रीय कार्यालय निहाय मोबाईल मॅटेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे व तदनुषंगिक कामे करणे.	6,079.00	88,10,306.75	1,00,000.00	12 महिने	श्री.जाधव वर्धा 9689931047
PMC/ROAD/2022/43	पथ विभाग	वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, आ					